

Total No. of Questions : 8]

SEAT No. :

PA-1726

[Total No. of Pages : 6

[5952]-111

F.Y. B.Com.

115(F) : MANAGERIAL ECONOMICS - I
(2019 Pattern) (Credit System) (Semester - I)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 70

Instructions to the candidates:

- 1) Q.No. 1 and Q.No. 8 are compulsory.
- 2) Solve any Three questions from question no. 2 to 7.
- 3) Figures to the right indicate full marks.

Q1) A) Fill in the blanks (Any 7) :

[7]

- i) Managerial economics is help to take _____ making.
 - a) controlling
 - b) decision
 - c) direction
- ii) Micro economics deal with _____ units.
 - a) Individual
 - b) Aggregates
 - c) Both a) & b)
- iii) Opportunity cost also known as _____ cost.
 - a) Alternative
 - b) Total
 - c) Variable
- iv) Managerial economics based on _____ economics.
 - a) Micro economics
 - b) Agriculture economics
 - c) Labour economics

P.T.O.

- v) The price elasticity of demand for necessary good is _____.
 - a) Inelastic
 - b) Perfect elastic
 - c) High elastic
 - vi) Demand forecasting is an _____ of future demand.
 - a) Estimation
 - b) Non estimation
 - c) Fixed
 - vii) When average revenue is increasing the total revenue is _____.
 - a) Decreasing
 - b) Constant
 - c) Increasing
 - viii) In long run all factors of production are _____.
 - a) Variable
 - b) Constant
 - c) Variable and constant.
 - ix) Production function is the functional relationship between _____ and _____.
 - a) Input-output
 - b) Output-Input
 - c) Input-cost
- B) State whether the following statements are true or false (any 7) : [7]
- i) Managerial economics is useful in business planning.
 - ii) Micro economics deals with small part of the economy.
 - iii) Indifference curve is not convex to the origin.
 - iv) Total cost is equal to total fixed cost plus total variable cost.
 - v) Expert opinion is method is not method of demand forecasting.
 - vi) Total fixed cost do not change when the output is increase or decrease.
 - vii) In the short-run production functions the all factors of productions are variable.
 - viii) Cross elasticity is also known as income elasticity.
 - ix) Demand forecasting is an 'estimate of the future demand.

Q2) Define managerial economics. Explain the nature and scope of managerial economics. [14]

Q3) What is demand forecasting? Explain the methods of demand forecasting. [14]

Q4) Define elasticity of demand. Explain the types of elasticity of demand. [14]

Q5) Explain in detail the various types of cost. [14]

Q6) What is indifference curve? Explain the features of indifference curve. [14]

Q7) State and explain the Law of Variable Proportions. [14]

Q8) Write short notes (any two) : [14]

- a) Significance of managerial economics
- b) Demand forecasting for new product.
- c) Main characteristics of managerial economics.
- d) Law of marginal utility.



Total No. of Questions : 8]

PA-1726

[5952]-111

F.Y. B.Com.

115(F) : व्यवस्थापकीय अर्थशास्त्र - I
(2019 Pattern) (Credit System) (Semester - I)
(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 70

सूचना :

- 1) प्रश्न क्रमांक 1 आणि 8 अनिवार्य.
- 2) प्रश्न क्रमांक 2 ते 7 पैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा.
- 3) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
- 4) संदर्भासाठी मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका पहावी.

प्रश्न 1) अ) रिकाम्या जागा भरा (कोणत्याही 7) :

[7]

i) व्यवस्थापकीय अर्थशास्त्र घेण्यास मदत करते.

अ) नियंत्रण

ब) निर्णय

क) दिशा

ii) अंशलक्षी अर्थशास्त्र घटकांचा अभ्यास करते.

अ) वैयक्तिक

ब) एकूण

क) वैयक्तिक आणि एकूण

iii) वैकल्पिक खर्चाला खर्च असेही म्हणतात.

अ) पर्यायी

ब) एकूण

क) बदलता

- iv) व्यवस्थापकीय अर्थशास्त्र हे अर्थशास्त्रावर आधारित आहे.
- अ) अंशलक्षी अर्थशास्त्र
- ब) कृषी अर्थशास्त्र
- क) श्रमाचे अर्थशास्त्र
- v) जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीची किंमत लवचीकता ही असते.
- अ) अलवचीक
- ब) पूर्ण लवचीक
- क) जास्त लवचीक
- vi) मागणीचा पूर्व अंदाज म्हणजे भवीष्यकालीन मागणी होय.
- अ) अपेक्षित
- ब) अनपेक्षित
- क) निश्चित
- vii) जेव्हा सरासरी प्राप्ती वाढते तेव्हा एकूण प्राप्ती होते.
- अ) कमी होते
- ब) स्थीर राहते
- क) वाढते
- viii) दीर्घकाळात उत्पादनाचे सर्व घटक असतात.
- अ) बदलते
- ब) स्थीर
- क) बदलते आणि स्थीर
- ix) आणि यांच्यातील संबंधाला उत्पादन फलन असे म्हणतात.
- अ) आदान-प्रदान
- ब) प्रदान-आदान
- क) आदान-खर्च

ब) खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा (कोणतेही 7) : [7]

- i) व्यवस्थापकीय अर्थशास्त्र हे व्यवसाय नियोजनासाठी उपयुक्त आहे.
- ii) अंशलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील सुक्ष्म घटकांचा अभ्यास करते.
- iii) समवृत्ती वक्र मुळ बिंदूशी बर्हिंवक्र नसतात.
- iv) एकूण खर्च हा एकूण स्थीर खर्च व एकूण बदलता खर्च यांच्या बेरजे समान असतो.
- v) तज्ञांची मते ही मागणीच्या पूर्वअंदाजाची पद्धती नाही.
- vi) एकूण स्थीर खर्च हा उत्पादन वाढते किंवा कमी झाले तरी कायम असतो.
- vii) अल्पकालीन उत्पादन फलनात उत्पादनाचे सर्व घटक बदलते असतात.
- viii) छेदक लवचीकतेला उत्पन्न लवचीकता असेही संबोधले जाते.
- ix) मागणीचा पूर्वअंदाज म्हणजे अपेक्षित भवीष्यकालीन मागणी होय.

प्रश्न 2) व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची व्याख्या लिहा. व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. [14]

प्रश्न 3) मागणीचा पूर्वअंदाज म्हणजे काय? मागणीच्या पूर्ण अंदाजाच्या पद्धती स्पष्ट करा. [14]

प्रश्न 4) मागणीच्या लवचीकतेची व्याख्या द्या. मागणीच्या लवचीकतेचे प्रकार स्पष्ट करा. [14]

प्रश्न 5) खर्चाचे विविध प्रकार सवीस्तर स्पष्ट करा. [14]

प्रश्न 6) समवृत्ती वक्र म्हणजे काय? समवृत्ती वक्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. [14]

प्रश्न 7) बदलत्या प्रमाणाचा नियम सांगा व स्पष्ट करा. [14]

प्रश्न 8) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) : [14]

- अ) व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचे महत्व
- ब) नवीन उत्पादनासाठी मागणीचा पूर्वअंदाज
- क) व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये
- ड) सिमांत उपयोगीतेचा सिद्धांत

